

वाद० BHAG. P. 8, 9, 22. अनुगुप्त adj. der vor nichts einen Abscheu hat MBH. 13, 3077.

जुगुप्त॑ (wie eben) adj. einen Abscheu —, Widerwillen habend: पद्म-क्षणा जुगुप्तुर्भवेदेतदुष्ट्यलक्षणम् CĀNKA. CR. 3, 20, 5. अधर्म॑ P. 2, 1, 37, Vārtt. 2.

जुगुप्तिणि (von गुरु = गर) adj. preislustig, -kundig: मन्त्रजिक्षा जु-गुर्वणी हेतारादेव्या RV. 1, 142, 8.

जुङ्ग, जुङ्गति verlassen DHĀTUP. 5, 51. जुङ्गित adj. subst. outcaste, deserted, injured, abandoned; a man of degraded caste WILS. — Vgl. यु-ङ्ग, वुङ्ग.

जुङ्ग m. Argyreia speciosa oder argentea Sweet. (eine Winde) AK. 2, 4, 5, 3. Auch जुङ्गा f. RAMĀN. zu AK. CKDR.

जुङ्ग. In MÜLLER's Ausg. des RV. wird 2, 35, 1 dreimal जोशिष्ठ॑ geschrieben, woraus sich जुङ्ग als Nebenform zu जुष् ergeben würde. In dessen liegt hier doch wohl ein Fehler st. जोशिष्ठ॑ vor, wie unsere Abschriften und ein Mpt. des RV. auf der Tübinger Universitätsbibl. liest. Dass Sī., der die Form auf जुष् zurückführt, den Wechsel zwischen जे und ष nicht berübt, spricht wohl auch dafür, dass ihm जोशिष्ठ॑ vorgelegen habe. Ebenso findet sich die Form जोशयु: TBa. 2, 7, 13, 14, welche für sich allein aber nichts beweist, da die Calc. Ausg. dieses Buches voll von Fehlern ist.

जुच् (?), जुच्चति und जुच्चयति sprechen DHĀTUP. 33, 119.

जुट, जुट्ति v. 1. für जुड़ binden DHĀTUP. 28, 85.

जुट्का 1) n. = जटा Haarflechte CĀBDAR. im CKDR. — 2) f. जुट्का = घृ-ता (शिख) ein Büschel von Haaren auf dem Scheitel des Kopfes ebend. — Vgl. जूट.

जुड़, जुड़ति binden DHĀTUP. 28, 85. gehen (v. 1. जुन्) 37. — जोउयति schicken, senden 32, 104.

जुत, जौतने glänzen DHĀTUP. 2, 30. — Vgl. ज्युत्, ज्युत्, पुत्.

जुतुम und जुयुम falsche Lesarten für जितुम Z. f. d. K. d. M. 4, 306. sg.

जुन्, जुनति gehen (v. 1. जुड़) DHĀTUP. 28, 37.

जुमर m. N. pr. eines Grammatikers: अव्याकरणा citirt im CKDR. u. काशि. जुमरनन्दिन् COLEB. Misc. Ess. II, 45. 46. — Vgl. जौमर.

जुन्बकी m. VS. 23, 9. Nach CĀT. BR. 13, 3, 6, 5 eine Bez. des Varuṇa.

1. जुर् (Nebenform zu 1. जार) , partic. जुरते, ताम्; ज्यैयति; जुवृस॑; जूषा॑; in Verfall kommen, gebrechlich werden; altern; vergehen: जुरते च्यवानाय RV. 7, 68, 6. जारय जुरतम् 2, 34, 10. च्यवानाजुजुरुषः 5, 74, 5. 1, 37, 8. 116, 10. 158, 6, 2, 4, 5. न वा ज्यैयति पूर्वा॑ कृतानि 1, 117, 4, 7. अ-या कृपा न ज्यैयति 128, 2. देवनिदो॑ व प्रथमा अनुरूप॑ 132, 2. ज्यैयत्स्वभिर्-जेरा॑ वनेषु 3, 23, 1. अहिन॑ ज्यैयामति सर्पते॑ वचम् (vgl. जारय) 9, 86, 44. युगा ज्यैयव॑ वर्णास्य भूषः 1, 184, 3, 46, 3. 180, 5. जुर्, ज्यैयते॑ altern DHĀTUP. 26, 47. — Vgl. जुर्य, जूर्य.

2. जुर् = 1. जुर् am Ende von comp.; s. अजुर् (so ist st. अजुर् zu lesen), ज्रमा॑, ज्ञत॑, धिया॑, सना॑.

3. जुर् Nebenform von गुरु; s. जौर्णी.

जुर्य (von 1. जुर्) adj. alternd u. s. w.; s. अजुर्य und vgl. जूर्य.

जुर्व॑ s. जूर्व॑.

जुल् जोलैयति zerreißen Vop. in DHĀTUP. 32, 104.

जुवृस॑ (von जू) n. Raschheit, Lebendigkeit: शा नः सोम् सहै जुवै जूपं न वचस् भर् RV. 9, 65, 18.

1. जुष्, जुष्यते॑ NAIGH. 2, 6. DHĀTUP. 28, 8. अनुषे॑, अनुष्वन् RV. 4, 71, 1. जु-षत्; जुषे॑रत 3. pl. pot. RV. 4, 136, 4. 10, 63, 14. समाजुष्यात् HARI. 7431. जुषु॑प॑; seltener act.: जोषति, जोष, जोषत्; जुजोषति, जोषति, जोषत्; जुजोषत्, जोषत् (P. 7, 3, 87, Vārtt. 2); जुजोषते॑ (dat. partic.) RV. 9, 103, 1. जुजुष्टुण 4, 36, 7, 7, 59, 9. P. 7, 1, 45, Sch. जोषति 2. sg., जोषिष्ठ॑ (Sch. zu P. 3, 1, 34. 4, 7, 94, 97; vgl. u. जुजै॑; जुजोष॑, जुजुष॑स॑, जुजुष॑स॑; जुजै॑). 1) befriedigt —, günstig —, vergnügt sein: मनसा जुषाणा॑: RV. 1, 171, 2, 4, 23, 1. यत्र॑ देवासो अनुष्वल॑ विश्वे॑ VS. 4, 1. इन्द्र॑ जुषस्व॑ प्र वर्ण AV. 2, 5, 1. जोषा॑ सवितः RV. 10, 158, 2, 2, 38, 1. प्र सोमाय॑ वच उद्यतं भूति॑ न भरा॑ मतिभिर्जोषते॑ 9, 103, 1. श्रो॑ ज्येष्ठा॑ जुषमाणा॑ जुषते॑ CVERTACV. UP. 4, 5. सर्वातिर्यर्था॑ हि॑ जुषत्परिष्ठ॑: (शिवः) HARI. 7430. पथासुवं जुषाद्य॑भो॑: MAIAK. P. 31, 49. — 2) Etwas oder Jmd gern haben, lieben; Gefallen finden an, sich einer Sache erfreuen; sich munden lassen u. s. w.; mit acc. und gen.: ब्रह्म॑ RV. 1, 152, 5, 163, 2. CVERTACV. UP. 2, 7. यज्ञम् RV. 1, 139, 11. सोम्य॑ 136, 2. सवनम् 3, 43, 4. जोष्ये॑मे॑ समिध॑ जोष्याङ्गतिम् 2, 37, 6. अ-न्य॑स॑: 36, 2. लूषिष्ठ॑: AV. 7, 47, 2. VS. 2, 13. इमै॑ देवा॑ जाप्यमान॑ जुषत्त HARI. 2, 40, 2. क्रांतु॑ च्यास्य वसवो॑ जुषत्त 7, 11, 4. सञ्ज्यं जुषाणा॑: 3, 43, 2, 4, 28, 1. 8, 61, 2. प्रूषाण॑तं लूषं यदि॑ मे॑ जुषाय॑य॑: 7, 82, 8. पर्या॑ नो॑ मित्रो॑ वरुणो॑ जुषो॑य॑त 3, 4, 6. AV. 2, 26, 1, 6, 61, 3. प्र ते॑ कृतानि॑ ब्रवाम् यानि॑ नो॑ जुषो॑य॑: die du von uns gern hast d. i. gern hörst RV. 5, 30, 3. जुषो॑ दत्तस्य॑ सोमिन॑: 8, 51, 6. इन्द्र॑ जुषाणा॑ जनयो॑ न पर्वी॑: VS. 20, 43. CĀT. BR. 1, 5, 2, 23, 8, 2, 37. एष॑व जुहिर्जुषतो॑ मदा॑ लाम् MBH. 3, 12896. तज्जिवाथ॑ जुषस्व॑ च 2, 1718, 2000, 5, 4195. fg. कथा॑ मदोया॑ जुषमाणा॑: प्रिया॑: BHAG. P. 7, 10, 11. जुषतो॑ (gen. pl.) तत्कायामृतम् 1, 18, 4. यस्याङ्गिरेण॑ जुषते॑ ज्ञमीष्ठ॑: 20. तत्व मम च गुणीमृक्षानुभावा॑ जुषतु॑ मति॑ सततं सततं स्वधर्मयुक्त॑: MBH. 13, 1859. जुषाय॑ भगवान्देवस्तुपस्थानम् HARI. 7227. देवा॑ नाम्रदधानाद्वि॑हविर्जु-षति MBH. 3, 12732. सो॑ इपि॑ तद्यसा॑ कामान्यथावल्जुषे॑ BHAG. P. 9, 18, 45. यथोपजोष॑ विषयान॑ जुषो॑य॑: 46. सत्त्वं जुषाणास्य॑ भवाय॑ देहिनाम् 8, 5, 23. तमो॑ जुषाणा॑: 3, 1, 8. पारिजातगुणामृत्य॑ जुषति॑ पदि॑ नारद॑। देवाना॑ मा-नुषाणा॑ च न विशेषो॑ भविष्यति॑ || geniesen HARI. 7272. sich Jmd (acc.) günstig erweisen: (पन्थानः) ते॑ मी॑ जुषतो॑ पथसा॑ घृतेन॑ AV. 3, 15, 2. Jmd (loc.) Etwas (acc.) gern erweisen: श्रमा॑ यो॑ मर्त्यो॑ डुवा॑ धिय॑ जुषो॑य॑ धीति॑भिः RV. 6, 14, 1. जुष्ट॑ (जुष्ट॑ AV. 2, 36, 1, 4, 5, 7, 4 und in der späteren Sprache P. 6, 1, 209, 210) beliebt, erwünscht, wohlgefällig; gewohnt; selten mit instr., gew. mit dat. oder gen.; compar. RV. 8, 85, 11. superl. 1, 87, 1. 163, 13. CĀT. BR. 1, 1, 2, 12. इन्द्राय॑ वाह॑: कृणवान॑ जुष्ट्य॑ RV. 3, 53, 3, 5, 4, 5. जुष्टो॑ मदोय॑ देवतात॑ इन्द्रो॑ 9, 97, 19, 1, 44, 2, 4, 37, 2, 8, 76, 3. वसति॑ 1, 33, 2. पति॑ 9, 97, 22. जुष्ट॑ जनाय॑ दृष्टु॑ 1, 44, 4. उच्यतानि॑ ते॑ जु-ष्टानि॑ सत्तु॑ मनसे॑ 73, 10. जुष्टा॑ वरेतु॑ AV. 2, 36, 1. भग्य॑स्य 4. जुष्ट॑ देवानाम॑पूर्व मानुषाणाम् देवेभिः. मानुषभिः RV. 4, 30, 3. CĀT. BR. 1, 7, 2, 10. KĀTJ. CR. 9, 8, 16. CĀNKA. CR. 1, 4, 5. येनानृशंस्याच्काशतं साम॑ जुष्टम् HARI. 7431. अनार्पनुष्टम् (पापम्) R. 2, 82, 13. BHAG. 2, 2. Vgl. अनुष्ट॑. — 3) sich einer Sache (acc.) hingeben, üben; erleiden: तपो॑ जुषाणाम् BHAG. P. 8, 7, 20. स्वकर्मजान्मरितापान॑ जुषाणाम् 2, 2, 7. अनुष्ट शुचम् BHATT. 17, 112. — 4) an einem Orte Gefallen finden, seinen Sitz an einem Orte nehmen, aufsuchen, besuchen, bewohnen: स्वं स्वं धिष्य॑ चैव जुषतु॑ देवा॑ ऊते॑ सोमे॑ प्र-